

महाराष्ट्र विधानपरिषद
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२०
(दुपारी २-१५ वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) मुख्यमंत्री : "विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील खंड ८ अन्वये विधी व न्याय विभागाचे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील कार्यक्रमांतर्गत विकास मंडळनिहाय नियतव्यय व प्रत्यक्ष खर्चाचे (अविभाज्य भागासह) विवरणपत्र" सभागृहासमोर ठेवतील.

(२) जलसंपदा मंत्री : "विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील खंड ८ अन्वये जलसंपदा विभागाचे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाचे कार्यक्रम व अनिवार्य वैधानिक विकास मंडळनिहाय (अविभाज्य भागासह) प्रत्यक्ष खर्चाचे विवरणपत्र" सभागृहासमोर ठेवतील.

तीन : "अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे."

चार : म.वि.प. नियम ९३ अन्वये सूचना — (असल्यास).

पाच : म.वि.प. नियम १०१ — अ अन्वये विशेष उल्लेख — (असल्यास).

- मध्यंतर -

सहा : शासकीय विधेयके —

विधानसभेने संमत केल्याप्रमाणे - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

(१) "सन २०२० चे वि.स.वि.क्रमांक १ — महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) (सुधारणा) विधेयक, २०२०"

(२) "सन २०२० चे वि.स.वि. क्रमांक २ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२०"

(३) "सन २०२० चे वि.स.वि. क्रमांक ३ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२०"

(४) "सन २०२० चे वि.स.वि. क्रमांक ४ — महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२०"

(५) "सन २०२० चे वि.स.वि. क्रमांक ५ — महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२०"

सात : मराठी भाषा मंत्री यांचा म.वि.प. नियम २८९ अन्वये प्रस्ताव :-

"महाराष्ट्र विधानपरिषद नियमातील नियम २८९ अन्वये शासकीय ठरावासंदर्भात विधानपरिषद नियमातील नियम १०६ (२) मधील सात दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे, ती स्थगित करण्यात यावी."

आठ : मराठी भाषा मंत्री यांचा म.वि.प. नियम १०६ अन्वये शासकीय ठराव :-

"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे" याबाबत राज्य शासनाकडून सन २०१३ पासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठी भाषा ही अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करीत असल्याने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी शिफारस ही विधानपरिषद केंद्र शासनास करीत आहे."

नऊ : राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा (दुसरा व शेवटचा दिवस).

दहा : (क) सर्वश्री प्रविण दरेकर, सुजितसिंह ठाकूर, श्रीमती स्मिता वाघ, सर्वश्री सदाशिव खोत, गिरीशचंद्र व्यास, विनायक मेटे, सुरेश धस, डॉ.रणजित पाटील, सर्वश्री रामदास आंबटकर, डॉ.परिणय फुके, रमेशदादा पाटील, अॅड.निरंजन डावखरे, श्री.निलय नाईक, प्रा.अनिल सोले, सर्वश्री प्रसाद लाड, रामराव पाटील, पृथ्वीराज देशमुख, प्रविण पोटे पाटील, अरुणभाऊ अडसड, वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव —

"महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या दरम्यान विद्यमान मुख्यमंत्री यांनी तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पाऊसग्रस्तांना मदतीचे आश्वासन देणे, सदर आश्वासनामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी २५,००० रुपये व बागायती पिकांसाठी हेक्टरी ५०,००० रुपये मदत देऊ असे वचन देणे, सरकार स्थापन होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करून ७/१२ कोरा करू असे आश्वासन दिलेले असताना २ लाखांवरील कर्ज घेतलेले शेतकरी तसेच मध्यम व दिर्घ मुदत कर्ज घेतलेले शेतकरी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये अपात्र असणे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला असणे, किमान समान कार्यक्रमांमध्ये शेतमालाला चांगला भाव देऊ असे आश्वासन दिलेले असताना प्रत्यक्ष हमीभावाने तूर, कापूस व इतर खरेदी करतांना अनेक जाचक अटी टाकणे, अवकाळी पाऊसग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला शब्द न पाळणे, संपूर्ण सरसकट कर्जमाफीची घोषणा ही केवळ कागदावरच असणे, असे असताना शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीतील मतदानाचा अधिकार देखील हिरावून घेण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष पसरलेला असणे, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या अगोदर जाहीर केलेल्या किमान समान कार्यक्रमांमध्ये महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात

येईल असे आश्वासन देण्यात येणे, सदर आश्वासन देऊन देखील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याबरोबर चांद्यापासून बांद्यापर्यंत दररोज महिला अत्याचारांच्या घटना घडणे, या घटनांमध्ये चार वर्षांच्या चिमुरडीपासून साठ वर्षांच्या स्त्रीचा समावेश असणे, सरकारी कर्मचारी, विद्यार्थिनी, विवाहीत महिला, विधवा महिला तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रीचाही समावेश असणे, हृदय पिळवटून टाकणाऱ्या हिंगणघाट, सिल्लोड, मिरा रोड, सोलापूर, गडचिरोली, नागपूर येथील घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असल्याचे निदर्शनास येणे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अवाजवी राजकीय हस्तक्षेप झाल्याने पोलीस दलाचे खच्चीकरण होवून त्यांचे कायदा व सुव्यवस्थेच्या मूळ कामाकडे दुर्लक्ष होणे, पोलीस दलाचे खच्चीकरण झाल्याने महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये कोणतीही घटना होता अत्याचाराचे सत्र सातत्याने सुरूच असणे, परिणामी महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया विचारात घेण्यात यावी."

(ख) (मंगळवार, दिनांक २५ फेब्रुवारी, बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२० रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव) —

सर्वश्री दिवाकर रावते, हेमंत टकले, शरद रणपिसे, विक्रम काळे, अशोक ऊर्फ भाई जगताप, गोपीकिसन बाजोरिया, किरण पावसकर, रामहरी रुपनवर, रविंद्र फाटक, डॉ.सुधीर तांबे, डॉ.मनिषा कायंदे, अॅड. हुस्नबानू खलिफे, श्री.नरेंद्र दराडे, डॉ.वजाहत मिर्झा, सर्वश्री अमरनाथ राजूरकर, अंबादास दानवे, आर्कि.अनंत गाडगीळ, श्री.दुष्यंत चतुर्वेदी, प्रा.जोगेन्द्र कवाडे, सर्वश्री आनंदराव पाटील, हरिसिंग राठोड, मोहनराव कदम, विलास पोतनीस वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव —

"मुंबई शहरातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील (एसआरए) घरांच्या क्षेत्रफळाची मर्यादा २६९ चौ.फूटाएवजी ३०० चौ.फूट वाढविण्याबाबत शासनाने घेतलेला निर्णय व एसआरए अंतर्गत करावयाची कार्यवाही, मुंबई शहरात उंच परिसरात असणाऱ्या वसाहतीवर दरडी कोसळून जिवित व वित्त हानी होऊ नये याकरिता संरक्षक भिंती बांधण्याबाबत येणाऱ्या काळात शासन घेत असलेला निर्णय, मुंबईतील शिवडी, नायगांव, वरळी येथील बी.डी.डी.चाळीचा पुनर्विकास करणे, पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील इमारतीसाठी सामूहिक विकास प्रकल्प राबविण्याबाबत, उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी ३०००/- रुपये प्रति चौ.मी. ची मर्यादा तात्काळ रुपये ५,०००/- पर्यंत वाढविण्याबाबत निर्णय घेऊन अंमलबजावणी करणे, मुंबईत रेंगाळलेल्या एसआरए योजनांना गती देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच मुंबईत आर्थिक मंदिमुळे इमारतीच्या

बांधकामास होत असलेला विलंब त्यामुळे ग्राहकांना घराचा ताबा मिळण्यास होत असलेली दिरंगाई, तसेच परवडणारी घरे जास्त उपलब्ध होण्यासाठी शासन यथायोग्य निर्णय घेणे, मुंबईतील वरळी, माहिम भागातील पोलिस वसाहतीचा पुनर्विकास मुंबईतील परळ येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा घेतलेला निर्णय, मुंबई शहरात चालू असलेल्या भुयारी मेट्रो रेल्वेच्या मार्गावरील दुतर्फा असणाऱ्या इमारतींना तडे जाणे, अशा इमारतीच्या पुनर्विकासासाठी धोरण शासन निश्चित करणे, मुंबईतील जुन्या व म्हाडा इमारतीच्या गच्चीवरील पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी इमारतीवर शेड बांधण्याची परवानगी देण्याबाबत डीसीआर मध्ये बदल करण्याची उचित कार्यवाही करणे, याबाबत शासनाने केलेली व करावयाची कार्यवाही विचारात घेण्यात यावी."

अकरा : अर्धा-तास चर्चा – म.वि.प. नियम १२ अन्वये (बैठकीच्या शेवटी) –

(१) सर्वश्री जगन्नाथ शिंदे, हेमंत टकले, किरण पावसकर, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"ठाणे जिल्ह्यातील मोठागाव-माणकोली खाडीपूल, कल्याण रिंगरोड या कामासाठी तत्कालीन शासनाने उपलब्ध करून दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी विनावापर असल्याची परिस्थिती, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, एम.एम.आर.डी.ए. या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याने कामास विलंब होत असल्याबाबत लोकप्रतिनिधींनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मा. पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा केलेला प्रयत्न, सदर कामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका टीडीआर देत नसल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे असून, दोन्ही विभागामध्ये समन्वय नसल्याने जाणीवपूर्वक विकासावर होत असलेला विपरीत परिणाम, रिंगरूट मधील बाधितांच्या पुनर्वसनाबाबत ठोस भूमिका घेण्यात आलेले अपयश, त्यामुळे उक्त कामे प्रलंबित असल्यामुळे कल्याण परिसरातील वाहतूक कोंडीला नागरिकांना नाहक सामोरे जावे लागणे, लोकहिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या मोठागाव-माणकोली खाडीपूल तसेच कल्याण रिंगरूटचे काम शीघ्रगतीने हाती घेण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(२) सर्वश्री विक्रम काळे, हेमंत टकले, ख्वाजा बेग, वि.प.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या अखत्यारीतून येथे पादत्राण उत्पादन केंद्रे स्थापन करणे, त्यानुसार हिंगोलीसह दर्यापूर, कोल्हापूर, सातारा येथेही लिडकॉमची उत्पादन केंद्रे असणे, हिंगोलीत अद्ययावत यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध असून जवळपास ४० कोटी रुपयांची

पिओ पोरिंगसारखी यंत्रसामग्री उपलब्ध असल्याने या केंद्राची एका दिवसात चार हजार पादत्राणे उत्पादन क्षमता असल्याने या केंद्रात कुशल मनुष्यबळ, डिझायनर उपलब्ध असणे, सध्या उत्पादन केंद्रात १४ कारागीर, ५ कर्मचारी, ३ सुरक्षा रक्षक, ८ कंत्राटी कर्मचारी असा एकूण ३० कर्मचाऱ्यांचा ताफा असणे, औद्योगिक वसाहतीत ३ एकर जागा उपलब्ध असणे, केंद्रात महिलांच्या पर्सा, सॅन्डल, चप्पल विविध डिझाईनचे बूट, ट्रॅव्हल्स बॅग, कंबर पट्टा, पिस्तुल कव्हर आदि मालांची दर्जेदार निर्मिती करण्यात येणे, उत्पादित झालेला माल महामंडळाच्या धुळे, जळगाव, सोलापूर, नांदेड, बार्शी, बांद्रा येथील विक्री केंद्रात विकण्यात येणे, शासनाच्या उदासिनतेमुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचे दिसून येणे यावर शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

विधान भवन :

मुंबई,

दिनांक : २६ फेब्रुवारी, २०२०.

राजेन्द्र भागवत,

सचिव (कार्यभार),

महाराष्ट्र विधानपरिषद.